

एम. ए. पाले अक्षयालक्ष्मि भगवत्तम्.  
विषय - संशोधन पद्धती.

unit I	संशोधन संकल्पना, स्वरूप व वस्तुनिष्ठता.
छटक I	<ul style="list-style-type: none"><li>संशोधन अर्थ, वैशिष्ट्ये.</li><li>संशोधनच्योड्टुक्रेस्मा.</li><li>संशोधनाच्या पायः-या.</li><li>वस्तुनिष्ठता अर्थ व महत्व.</li><li>वस्तुनिष्ठतेच्या प्राप्तीतील अद्यता.</li><li>वस्तुनिष्ठता प्राप्तीची साधने.</li></ul>
unit II	संशोधनसमक्षेची झोळवी व समस्या सुन्नता.
छटक II	<ul style="list-style-type: none"><li>संकल्पना, अर्थ, वैशिष्ट्ये.</li><li>संकल्पनाचे महत्व.</li><li>समस्या सुन्नताच्या अर्थ व छटक.</li><li>समस्या सुन्नताच्या प्रक्रिया.</li><li>गृहीतकृत्ये अर्थ व वैशिष्ट्ये.</li><li>गृहीतकृत्याचे प्रकार व महत्व.</li></ul>
unit III	संशोधन आराखडा व संशोधन पद्धती.
छटक III	<ul style="list-style-type: none"><li>संशोधन आराखडा अर्थ झाली वैशिष्ट्ये.</li><li>अंशोधन आराखडा उद्देश, आवश्यकता (गाडग)</li><li>भंशोधन आराखडा पायः-या</li><li>भंशोधन आराखडा प्रकार</li><li>अन्वेषणात्मक आराखडा, वर्णनात्मक आराखडा</li><li>निदानात्मक आराखडा, प्रयोगात्मक आराखडा,</li><li>सर्वेश्वर पद्धती, वर्णनात्मक, लेखात्मक, तुलनात्मक, टिक्कात्मक.</li></ul>
unit IV	तथा लिंगेन अर्थ याच्या, महत्व.
छटक IV	<ul style="list-style-type: none"><li>तथा प्रकार, रौप्य</li><li>तथाचे विश्लेषण.</li><li>आशाय विश्लेषण अर्थ वैशिष्ट्ये उद्दिष्ट्ये.</li><li>संशोधन अहवाल</li><li>संदर्भ- छुचिलेखन, तात्पर्य, दंदर्भलेखन.</li></ul>

## संदर्भ गृथ.

- ① आखा व साहित्य लेखोधन संक्षिप्त - 1, 2, 3.  
लेपादन वंतम जोशी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका पुणे.
- ② लेखोधन : शिवांत व पट्टनी - सदा कहाँ
- ③ सामाजिक संक्षोधन पट्टनी - डॉ. प्रदिप आगांवे.
- ④ सामाजिक लेखोधन पट्टनीशास्त्र व तंत्र - डॉ. प्रदिप आगांवे;

न्य.

डॉ. लिंगाया लदापुर्णे,  
मा. शिमोटवी डॉर्म,

लभ. ट. पाले सर्व प्रथम.  
विषय - संशोधन पद्धती  
प्रश्न परिका स्वरूप.

वेत्ता - 3 तास.  
लक्षण गुण 100

गुण - 80 (विद्युपीठीय परिका)  
20 (सहावेदालयीन  
अंतर्गत / मोटिवेश  
परिका)

- ① प्रश्न 1 ला दीर्घीतरी प्रश्न  
गुण 16  
प्रथम छट्कावर आधारित दीर्घीतरी प्रश्न किंवा  
मध्ये लिहा.
- ② प्रश्न 2 रा दीर्घीतरी प्रश्न  
गव्यीय छट्कावर आधारित दीर्घीतरी प्रश्न 16  
किंवा मध्ये लिहा.
- ③ प्रश्न 3 रा दीर्घीतरी प्रश्न  
तिसर्या छट्कावर आधारित प्रश्न तीन पैकी 16  
कोणतेही दोन लिहा.
- ④ प्रश्न 4 था दीर्घीतरी प्रश्न  
चौथ्या छट्कावर आधारित प्रश्न तीन  
पैकी कोणतेही दोन लिहा. 16
- ⑤ प्रश्न 5 वा लंक्षीज उत्तर लिहा  
सहा पैकी कोणतेही चार लिहा. 16

मे.  
डॉ. अनिष्टा सदाज्ञा.  
मा. अग्रेसी डॉ.